

May 22, 2025

BSE Limited
Corporate Relationship Department
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001.
Scrip Code: 500850

National Stock Exchange of India
Exchange Plaza
Bandra Kurla Complex
Bandra (E)
Mumbai 400 051
Scrip Code: INDHOTEL

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement published in newspapers for Transfer of Shares to Investor Education and Protection Fund (IEPF)

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the following documents:

- (a) Copy of reminder letters dated May 20, 2025, sent to concerned Shareholders whose dividend(s) are unclaimed for 7 consecutive years and whose shares are liable to be transferred to IEPF Authority during FY 2025-26.
- (b) Copies of the Newspaper Advertisement published in Financial Express (English Language) and in Loksatta (Marathi language) on May 22, 2025

Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, the above-mentioned reminder letters were dispatched in physical mode to all the concerned shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the Demat Account of IEPF Authority.

The above information is also available on the website of the Company www.ihctata.com.

You are requested to kindly take the same on record.

Yours sincerely,

BEEJAL DESAI
Executive Vice President
Corporate Affairs & Company Secretary (Group)

Encl: as above

THE INDIAN HOTELS COMPANY LIMITED

CORP Office: 9th Floor, Express Towers, Barrister Rajni Patel Marg, Nariman Point, Mumbai 400 021, Maharashtra, India T +91 22 6137 1637, F +91 22 6137 1919

REGD Office: Mandlik House, Mandlik Road, Mumbai 400 001, Maharashtra, India

www.tajhotels.com T +91 22 6639 5515, F +91 22 2202 7442

CIN L74999MH1902PLC000183



THE INDIAN HOTELS COMPANY LIMITED

Corp. Office: 9th Floor, Express Towers, Barrister Rajani Patel Marg, Nariman Point, Mumbai 400 021

Regd. Off: Mandlik House, Mandlik Road, Mumbai 400 001

Corporate Identity Number: L74999MH1902PLC000183

Tel. No.: 022-66395515 | Fax. No.: 022-22027442 | Website: www.ihcltata.com | E-mail: investorrelations@tajhotels.com

Ref. No.

Date : 20/05/2025

<<Name>>

Folio No./DP-CLID :

<<Address line 1>>

Shares :

<<Address line 2>>

<<Address line 3>>

<<PIN Code>>

Dear Shareholder,

Sub: Transfer of shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund

This is to inform you that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund) Rules, 2016, which have come into effect from 7th September, 2016, stipulates that shares on which dividend has not been encashed or claimed for seven consecutive years or more, then such shares are to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF), a Fund constituted by the Government of India under Section 125 of the Companies Act, 2013.

It has been noticed that you have not encashed the dividend warrants for last seven consecutive years commencing from the unpaid Dividend for the year 2017-2018 on the equity shares held by you. The details of dividend amount not claimed by you are as under:

Dividend for the year	Warrant No.	Amount(Rs.)
Final Dividend for the year 2017-2018		
Final Dividend for the year 2018-2019		
Final Dividend for the year 2019-2020		
Final Dividend for the year 2020-2021		
Final Dividend for the year 2021-2022		
Final Dividend for the year 2022-2023		
Final Dividend for the year 2023-2024		

The unclaimed dividend(s) prior to the year(s) mentioned above has already been transferred to the Investor Education and Protection Funds (IEPF), as required under Section 124(5) of the said Act.

To claim above unpaid dividend or in case you need any information/clarification, please write to or contact our RTA M/s. MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited), C-101, 247 Park, LBS.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No.: 8108116767, e-mail: iepf.shares@linkintime.co.in. Please provide following details in all your communications: 1. Name of the Company, 2. Folio No. or DP and Client ID, 3. Name of shareholder, 4. Contact No., 5. Email ID. Also provide self-attested KYC documents of the shareholder like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof.

You are requested to claim unpaid dividend on or before 31/07/2025 failing which the above said shares will be transferred to IEPF at appropriate date.

After the shares have been transferred to IEPF, you can claim the said shares from IEPF Authorities, by filing e-form No. IEPF-5, as prescribed under the said Rules.

Thanking you,

Yours faithfully,

For **The Indian Hotels Company Limited**

Sd/-

Beejal Desai

Executive Vice President

Corporate Affairs & Company Secretary (Group)

**This is computer generated letter & does not require signature.*

GOVT COMMITTED TO ELIMINATING MENACE OF MAOISM: PM

Maoist chief among 27 killed in Bastar encounter

JAYPRAKASH S NAIDU
Raipur, May 21

TWENTY-SEVEN MEMBERS of the banned Communist Party of India (Maoist), including its general secretary Nambala Keshava Rao alias Basavaraju (70), were killed in an encounter with security forces in Abujmahad area of Chhattisgarh's Nayanpur district on Wednesday morning. A jawan from the District Reserve Guard (DRG) was also killed in the faceoff.


The encounter is the latest in a series of anti-Naxal operations undertaken by security forces in Chhattisgarh, and comes against the backdrop of a deadline home minister Amit Shah has set to eradicate Left Wing Extremism from the country — March 31, 2026.

With Tuesday's encounter, the number of Maoists killed in Chhattisgarh this year has touched 200, including 183 in the Bastar region. Last year, 219 Maoists were killed, including 217 in Bastar.

Based on intelligence inputs regarding the presence of CPI-Maoist general secretary Basavaraju and other senior cadres of the Danakaranya Special Zonal Committee (DKSZC) and People's Liberation Guerrilla Army (PLGA), a joint DRG team of Chhattisgarh police from Nayanpur, Dantewada, Bijapur and Kondagaon launched this decisive operation in the jungles of Abujmahad along the border region of Nayanpur, Bijapur and Dantewada on Monday," said inspector general of police for Bastar range Sundaraj P.

DRG is a specialised anti-Naxal force formed by the state government a decade ago and comprises local tribals of Bas-

BASTAR: THE LAST MAOIST STRONGHOLD

Nambala Keshava Rao alias Basavaraju
FILE PHOTO

tar, including many surrendered Naxals. "During the search operation on Wednesday forenoon, Maoists opened indiscriminate fire on security forces. Security forces fought back bravely and tactfully against the illegal and banned CPI-Maoist outfit," said Bijapur superintendent of police Jitendra Yadav. "Several automatic weapons like AK-47, self-loading rifle (SLR), INSAS, Carbine and other arms and ammunition were recovered," said superintendent of police, Dantewada district, Gaurav Rai.

Nayanpur superintendent of police Prabhat Kumar, said that "a preliminary inspection of the encounter spot reveals that several other senior-level Maoist cadres have either been killed or seriously injured in this operation." Abujmahad is an unsurveyed land larger than the state of Goa. While a large part is in Nayanpur, it also extends to Bijapur, Dantewada, Kanaker and Maharashtra's Gadchiroli district. Talking about the challenges faced during the operation, additional director general

(Naxal operations) Vivekanand Sinha said, "Abujmahad has been the stronghold of Maoists, and a major challenge for us was covering a large area where there is no security presence. Even the nearest security camp is around 25 to 30 kilometres away. Conducting the massive operation in the hilly and undulating terrain of Maadamid the scorching heat was challenging."

Chhattisgarh chief minister Vishnu Desai said that "the operations are mainly carried out by DRG". From the beginning, we have been appealing to them (Maoists) to surrender... there is no need to keep repeating it." Tuesday's encounter comes less than a month after security forces undertook a major anti-Naxal operation codenamed Black Forest in and around Karguttalu hills on the Chhattisgarh-Telangana border.

Although the encounter was called off after 21 days, top officials said that key Maoist leadership and the dreaded Battalion 1 of their armed wing, the People's Liberation Guerrilla Army, took a heavy hit. That operation began on April 21, after security

forces and multiple agencies received inputs that top Maoist leaders and commanders, including Hidma Madvi, were spotted on the Karguttalu hills. A total of 31 Maoists were killed in the encounter. The home minister shared on X that "after completion of Operation Black Forest, 54 Naxalites have been arrested and 84 Naxalites have surrendered in Chhattisgarh, Telangana, and Maharashtra". Referring to Shah's post, Prime Minister Narendra Modi wrote, "Our government is committed to eliminating the menace of Maoism and ensuring a life of peace and progress for our people."

DRG: The special force formed a decade ago

The District Reserve Guard (DRG), which gunned down top Maoist leader Raju, was formed around a decade ago by the state government as a special force in Naxal-affected districts for effective operations against Maoists. Since its inception, the DRG has been at the forefront of anti-Naxal operations.

India expels Pakistan high commission staffer; second case in a week

NIRBHAY THAKUR
New Delhi, May 21

INDIA ON WEDNESDAY expelled a Pakistani official working at the Pakistan high commission on charges of involvement in espionage, in a second such expulsion in a week, people familiar with the matter said. The ministry of external affairs (MEA) said the staffer at the Pakistan mission has been charged "persona non grata" for "involvement in espionage activities not in keeping with its official status and that he has been given 24 hours to leave India."

The charge of espionage of the Pakistani high commission, Saeed Waraich, was issued as a formal diplomatic protest on this issue, it said in a statement. The charge of espionage was asked to "strictly" ensure that none of the Pakistani diplomats or officials in India misuse their privileges in any manner, the MEA said. On May 13, India had expelled another Pakistani official for alleged espionage. Following India's action, Pakistan had expelled an Indian staffer posted at the Indian high commission in Islamabad. **PTI**

ED: PMLA case against Sonia, Rahul; Cong not accused yet

NIRBHAY THAKUR
New Delhi, May 21

Congress leaders Sonia Gandhi and Rahul Gandhi have been accused of conspiring to usurp assets of AIL

THE ENFORCEMENT DIRECTORATE (ED) told a Delhi court on Wednesday that while the Congress party was not yet accused in the National Herald case, a prima facie case of money laundering was made out against party leaders Sonia Gandhi and Rahul Gandhi. "I will show that a prima facie case of money laundering is made out. The attachment of properties took place in November 2023. Until then, the accused were enjoying the proceeds of crime," additional solicitor general S V Raju, appearing for the ED, told the court.

According to the ED, which filed a charge sheet on April 9, senior leaders of the Congress conspired to usurp properties worth ₹2,000 crore. The party, according to the ED, provided an interest-free loan of ₹90.21 crore to Associated Journals Ltd (AJL) — it used to publish the

National Herald newspaper and had assets worth ₹2,000 crore — for a consideration of just ₹50 lakh. This debt, the agency claimed, was converted into equity in favour of the not-for-profit company Young Indian (YI) in which Sonia and Rahul Gandhi held a majority stake.

Other than firms Young Indian and Dotex Merchandise Pvt Ltd and the Gandhis, the ED also named Congress leaders Suman Dubey and Sam Pitroda as accused in the case. Telling the court that the Congress party was not an accused yet, Hossain said, "We are examining that. The party is not an accused yet. Donors of the party are victims." Special

judge Gagne asked the ED whether they had a forensic auditor. "The court wants to understand exactly how companies work... In what ways they are allowed to issue shares... Are the shares derivatives of the scheduled offence?" he asked. Hossain said, "There won't be a neat line between scheduled offence and PMLA. There is always an overlap." The judge listed the matter for hearing on a day-to-day basis from July 2, and arguments on cognizance of the chargesheet will continue.

The ED argued that the rental yield of AIL was sufficient to repay the debt taken from YI. "Young Indian had no reason for existence except for the benefits of Sonia and Rahul Gandhi... Cash of over ₹51 lakh was recovered during searches. Multiple incriminating evidence has also been found," Hossain said, adding "proceeds of crime not only include those properties obtained from the scheduled offence, but also any other criminal activity relating to the proceeds of crime... Rental income worth ₹142 crore received by the accused persons will be included in this."

After 6 years, Mansarovar Yatra on track, 750 pilgrims are selected

SHUBHAJIT ROY & DIVYAA
New Delhi, May 21

THE resumption of the Yatra from June was first announced on April 16, days after the Pahalgam terror attack on April 22, as a step towards normalising India-China ties after six years of hiatus due to the border standoff.

Following the four days of intense military hostilities between India and Pakistan on May 7-10, the Indian military leadership had named China-supplied weapons in the Pakistani arsenal used against the Indian Armed Forces, putting a shadow of doubt on the fate of the Yatra.

However, sources said a call was taken to not conflate the two issues, and to go ahead with the Yatra as per schedule. Indian and Chinese authorities are working towards heightened security arrangements for the Yatra, as it is taking place at a time when there is high threat perception on the security of tourists.

The move comes in the backdrop of India naming China as one of the suppliers of weapons and defence equipment used by Pakistan in the recent military conflict.

With this, the questions over the fate of the Yatra — being disorganised by the government after Op Sindoor was launched — have been put to rest now.

Announcing the Yatra, the Ministry of External Affairs (MEA) said on Wednesday, "Kailash Mansarovar Yatra organised by the Ministry of External Affairs is set to commence from June 2025, and will go on till August 2025."

This year, 5,561 applicants had successfully registered online, which included 4,024 male applicants and 1,537 female applicants. A total of 750 selected Yatis, including 2 LOs (liaison officers) per batch, will travel in 5 batches of 50 Yatis each via the Lipulekh route, and 10 batches of 50 Yatis each via the Nathu La route. Both routes are now fully motorable, and involve very little trekking," it said.

The Yatra is a significant step towards normalising India-China ties since the border standoff began in 2020, and towards rebuilding the trust deficit that has emerged since the border standoff in which 20 Indian soldiers were killed in Galwan.

THE INDIAN HOTELS COMPANY LIMITED

Corporate Identity Number: L74999MH1902PLC000183
Regd. Off: Mandlik House, Mandlik Road, Mumbai 400 001
Tel. No. +91 22 6137 1637
Website: www.ihclata.com | E-mail: investorrelations@ihclata.com

NOTICE
Transfer of Equity Shares of The Indian Hotels Company Limited (Company) to the Investor Education and Protection Fund (IEPF)

The Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013, (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules), as amended from time to time. The Act and the Rules, inter-alia contain provisions for transfer of unpaid/unclaimed dividend to IEPF and transfer of share(s), both held in physical form as well as in electronic form, in respect of which dividend(s) remain unpaid or unclaimed by the shareholder(s) for seven (7) consecutive years or more, to the Demat Account of IEPF Authority. However, the Company will not transfer such shares to the Demat Account of IEPF Authority where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996.

In compliance with the Act read with the Rules, the Company has also sent individual communication in physical mode to the concerned shareholder(s) at their registered addresses, requesting them to claim the unclaimed dividend(s). The communication is addressed to those shareholder(s), whose dividend(s) remain unclaimed and whose share(s) are liable to be transferred to IEPF Authority as per the aforesaid Rules. The shareholder(s) are advised to claim such dividend(s) by Thursday, July 31, 2025 from the Company.

The Company has made available, the relevant details of the concerned shareholder(s) whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF, on its website at www.ihclata.com. Shareholders are requested to refer to <https://www.ihclata.com/investors/> to verify the details of their unclaimed dividend(s) and their share(s).

Shareholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed by Thursday, July 31, 2025, the Company would initiate necessary action for transfer of the unclaimed dividend for FY 2017-18 and those equity share(s) in respect of which the dividends remain unpaid/unclaimed for seven consecutive years, to the IEPF, without any further notice to the shareholders, in accordance with the Rules, in the following manner:

In case Equity Shares are held:

- In physical form:** New Share Certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF Authority in completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of shareholder will be deemed cancelled and non-negotiable.
- In dematerialized form:** The Company shall inform the Depositories to execute the corporate action and debit the shares lying in the demat account of the shareholder(s) and transfer such shares in favour of the IEPF Authority.

The concerned shareholder(s) are further requested to note that all further benefits arising on such equity shares transferred to IEPF will also be issued/transferred in favour of the IEPF Authority.

As per SEBI norms, outstanding payments for shares held in physical form will be credited directly to the bank account only if the holder is KYC compliant.

The shareholder(s) may note that, the unclaimed dividend(s) and the equity share(s) transferred to IEPF can be claimed by submitting an online application in the prescribed e-Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and thereafter, sending the physical copy of the e-form IEPF-5, submission acknowledgement/challan and other requisite documents enumerated in e-form IEPF-5, duly signed, to the attention of Nodal Officer of the Company. Please note that the link to the e-form IEPF-5 is also available on the website of the Company at www.ihclata.com.

The shareholder(s) may further note that the details of unclaimed dividend and shares of the concerned shareholder(s) available on the website of the Company at <https://www.ihclata.com/investors/> shall be treated as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company/Corporate Action for the purpose of transfer of shares in favour of IEPF Authority pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and equity shares transferred to the IEPF pursuant to the said Rules.

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact either of the following:

Company	Registrars and Transfer Agents (RTA)
The Indian Hotels Company Limited Floor Officer and Executive Vice President Corporate Affairs & Company Secretary (Group) 9th Floor, Express Towers, Barister Rajni Patel Marg, Nariman Point, Mumbai, Maharashtra 400 021 Email: investorrelations@ihclata.com Tel.: +91-22-61371637	MUFG Intime India Pvt. Ltd. Formerly Link Intime India Pvt. Ltd. (Unit: The Indian Hotels Company Limited) C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 Email: iepf.shares@linkintime.co.in Tel.: +91 8108116767

For The Indian Hotels Company Limited

BEEJAL DESAI (F3320)
Executive Vice President
Corporate Affairs and Company Secretary (Group)Place: Mumbai
Date: May 21, 2025

KANORIA CHEMICALS & INDUSTRIES LIMITED

Registered Office: "KCI Plaza", 23C, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700 019
Phone: (033) 4031 3200, CIN: L24110WB1960PLC024910
Email: investor@kanoriachem.com Website: www.kanoriachem.com

Statement of Financial Results (Standalone & Consolidated)
for the Quarter and Year ended 31st March 2025


The Board of Directors of the Company in their meeting held on 21st May 2025, approved the financial results of the company for the quarter and year ended 31st March 2025 ("Financial Results").

The Financial results along with the Audited results have been hosted on the Company's website at <https://a.storyblok.com/f/209886/x/4ac7d94601/audited-financial-results-for-the-quarter-and-year-ended-31st-march-2025.pdf>, websites of the stock exchanges, i.e., National Stock Exchange of India Limited https://nsearsearch.nseindia.com/corporate/KANORICHEM_21052025160829_Result.pdf, BSE Limited https://www.bseindia.com/corporates/anndet_new.aspx?newsid=c036e4b9-b2aa-4528-b5b9-bb9220193ee&can and can also be accessed by scanning the QR code:



For and on behalf of the Board
R.V. Kanoria
Chairman & Managing Director
(DIN:00003792)

Date: 21st May 2025
Place: New Delhi



Valiant Laboratories Limited

INC 000

Notes:

- The above is an extract of detailed format of Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s), viz., www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company on www.valiantlabs.in
- The above Financial Results for the quarter and year ended March 31, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on May 20, 2025.
- The Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IndAS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.



For and on behalf of Board of Directors
For Valiant Laboratories Limited
Santosh Vora
Managing Director
DIN: 0763923

